

MHPU080002382026	फौजदारी किरकोळ अर्ज क्र. ५८/२०२६ श्रीधर शंकर जाधव वि. महाराष्ट्र सरकार
------------------	---

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

(अॅकनॉलेजमेंट क्रमांक) गुन्हा क्र. ३१९१२२५०२२५२९८२/२०२५

१. सदरचा अर्ज भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ५०३ अंतर्गत दाखल केलेला आहे. अर्जदाराच्या मते ऑनलाईन स्वरूपात फसवणूक झाली होती. सबब त्यांनी ऑनलाईन एन.सी.सी.आर. पोर्टलवर ऑनलाईन तक्रार अर्ज क्र. ३१९१२२५०२२५२९८२/२०२५ दाखल केला होता. सदर तक्रार अर्जावरून दिधी पोलीस स्टेशन, सायबर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीचे बँक खाते फ्रिज केलेले आहे. सदर खात्यामध्ये रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- जमा असल्याचे दिसत आहे. आरोपीचे खात्यात जमा असलेली रक्कम अर्जदाराची असल्याने ती रक्कम अर्जदारास दैनंदिन कामास आवश्यक असल्यामुळे त्याने रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- परत मिळण्याकरीता सदरचा अर्ज दाखल केलेला आहे.

२. सदर अर्जावर विद्वान सरकारी वकिल व तपासी अंमलदार दिधी पोलीस स्टेशन, सायबर यांनी म्हणणे सादर केलेले आहे. विद्वान सरकारी वकिलांनी त्यांच्या खुलाश्यात नमूद केले आहे की, अर्जदार यांनी ऑनलाईन पध्दतीने तक्रार नोंदविलेली आहे. तसेच त्यांनी बी.एन.एस.एस. १०६ प्रमाणे कार्यवाही केली किंवा कसे याबाबत खुलासा दिलेला नाही. त्याबाबत सायबर विभागाने पुढील कार्यवाही केलेली आहे. विद्वान सरकारी वकिलांच्यामते ऑनलाईन तक्रार अर्जावर पुढे काय कार्यवाही झाली याबाबत कोणताही लेखी खुलासा तपासी अंमलदार दिधी पोलीस स्टेशन, सायबर यांनी त्यांच्या खुलाश्यात सादर केलेला नाही. तसेच ज्या बँकेच्या खात्यामध्ये जप्त रक्कम जमा आहे त्यांचे म्हणणे देखील दाखल केलेले नाही. सबब, विद्वान सरकारी वकिलांनी अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली आहे.

E-Filing

३. सदर प्रकरणात तपासी अंमलदार दिघी पोलीस स्टेशन, सायबर यांनी त्यांचा लेखी खुलासा दाखल केला असून त्यांनी लेखी खुलाश्यात नमूद केले की, अर्जदार यांची ऑनलाईन गुंतवणुकीच्या बहाण्याने एकूण रक्कम रुपये १९,०१,०००/- ची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत त्यांनी एन.सी.सी.आर. पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. सदर नमूद तक्रार अर्जामध्ये अर्जदाराची फसवणूक एकूण रक्कम रुपये १९,०१,०००/- पैकी एन.सी.सी.आर. पोर्टल अंतर्गत नॅशनल सायबर क्राईम पोर्टलकडून रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- होल्ड करण्यात आलेली आहे. सबब, सदर होल्ड करण्यात आलेली रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- अर्जदारास परत करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी लेखी खुलाश्यात नमूद केले आहे.

४. अर्ज, विद्वान सरकारी वकिल आणि तपासी अंमलदार दिघी पोलीस स्टेशन, सायबर यांचे लेखी खुलाश्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, एन.सी.सी.आर. पोर्टल अंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, पंजाब नॅशनल बँक (including Oriental Bank of Commerce and United Bank of India), इंडीयन बँक (including Allahabad Bank), जम्मू अँड काश्मीर बँक, इंडीयन ओव्हरसिज बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया (including Andhra Bank and Corporation Bank), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा (including Vijaya Bank and Dena Bank), फिनो पेमेंट्स बँक, इंडसइंड बँक, THE SABARKANTHA DISTRICT CENTRAL COOPERATIVE BANK LTD., बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, रत्नाकर बँक लिमिटेड (RBL), अँक्सिस बँक, अमेझॉन पे, आयडीएफसी फसूट बँक, एयु बँक, The Banaskantha District Central Co-operative Bank Ltd., येस बँक, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, नैनिताल बँक, इक्वीटास बँक, साउथ इंडीयन बँक, कर्नाटका बँक लिमिटेड, सर्व हरयाणा ग्रामीण बँक (including Haryana Gramin Bank), बंधन बँक, कॅनरा बँक (including Syndicate Bank),

तेलंगना ग्रामीण बँक (including DECCAN GRAMIN BANK), फेडरल बँक, अभ्युदय को. ऑपरेटीव्ह बँक, राजस्थान ग्रामीण बँक (including Rajasthan Marudhara and Baroda Rajasthan Kshetriya Gramin Bank), करूर वैश्य बँक, केरला स्टेट को. ऑपरेटीव्ह बँक, जिओ पेमेंट्स बँक, उत्तरप्रदेश ग्रामीण बँक, एचएसबीसी बँक, जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड, इंडीया पोस्ट पेमेंट्स बँक, THE MEHSANA DISTRICT CENTRAL CO-OP BANK LTD., अमेझॉन पे, एअरपे, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, छत्तीसगड ग्रामीण बँक (CGB), बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- होल्ड केले असल्याचे निदर्शनास येते. सबब, अर्जदार रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- परत मिळण्यास पात्र ठरतो असे माझे मत झाले आहे.

५. येथे नमूद करणे गरजेचे आहे की, तक्रार नोंदविल्यापासुन सदरचा अर्ज दाखल होवेपावेतो अर्जदाराव्यतिरिक्त इतर कोणीही जप्त रकमेची मागणी केलेली नाही. त्याचप्रमाणे एन.सी.सी.आर. पोर्टलवरील तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता प्रामुख्याने असे निदर्शनास येते की, अर्जदाराच्या खात्यातुनच विविध अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेली होती. अशा परिस्थितीत प्रथमदर्शनी असे निदर्शनास येते की, एन.सी.सी.आर. पोर्टल अंतर्गत होल्ड करण्यात आलेल्या रकमेचे मालक अर्जदारच असून इतर कोणीही नाही. अशा परिस्थितीत मा. सर्वोच्च न्यायालयाचे **Sunderbhai Ambalal Desai Vs/ State of Gujarat AIR 2003 SC 638**, मधील मागदर्शक तत्वाचा विचार करता अर्जदाराचा अर्ज मंजूर होण्यास व रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- मिळण्यास अर्जदार पात्र आहे असे माझे मत झालेले आहे. सबब, मी खालील आदेश पारित करित आहे.

आदेश

१. अर्ज मंजूर करण्यात येतो.

२. एन.सी.सी.आर. पोर्टल अंतर्गत नॅशनल सायबर क्राईम पोर्टलकडून सेंट्रल बँक ऑफ इंडीया, एचडीएफसी बँक, एअरटेल पेमेंट्स बँक, पंजाब नॅशनल बँक (including

Oriental Bank of Commerce and United Bank of India), इंडीयन बँक (including Allahabad Bank), जम्मु अँड काश्मीर बँक, इंडीयन ओव्हरसिज बँक, स्टेट बँक ऑफ इंडीया, युको बँक, बँक ऑफ इंडीया, युनियन बँक ऑफ इंडीया (including Andhra Bank and Corporation Bank), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा (including Vijaya Bank and Dena Bank), फिनो पेमेंट्स बँक, इंडसइंड बँक, THE SABARKANTHA DISTRICT CENTRAL COOPERATIVE BANK LTD., बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, रत्नाकर बँक लिमिटेड (RBL), अँक्सीस बँक, अमेझॉन पे, आयडीएफसी फसूट बँक, एयु बँक, The Banaskantha District Central Co-operative Bank Ltd., येस बँक, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, नैनिताल बँक, इक्वीटास बँक, साउथ इंडीयन बँक, कर्नाटका बँक लिमिटेड, सर्व हरयाणा ग्रामीण बँक (including Haryana Gramin Bank), बंधन बँक, कॅनरा बँक (including Syndicate Bank), तेलंगना ग्रामीण बँक (including DECCAN GRAMIN BANK), फेडरल बँक, अभ्युदय को. ऑपरेटीव्ह बँक, राजस्थान ग्रामीण बँक (including Rajasthan Marudhara and Baroda Rajasthan Kshetriya Gramin Bank), करुर वैश्य बँक, केरला स्टेट को. ऑपरेटीव्ह बँक, जिओ पेमेंट्स बँक, उत्तरप्रदेश ग्रामीण बँक, एचएसबीसी बँक, जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड, इंडीया पोस्ट पेमेंट्स बँक, THE MEHSANA DISTRICT CENTRAL CO-OP BANK LTD., अमेझॉन पे, एअरपे, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, छत्तीसगड ग्रामीण बँक (CGB), बँक ऑफ बडोदा या बँकांच्या खात्यात होल्ड केलेली रक्कम रुपये ६,३१,५९४.३१/- (सहा लाख एकतीस हजार पाचशे चौ-याण्णव रुपये एकतीस पैसे फक्त) अर्जदार श्रीधर शंकर जाधव यांना त्यांचे Bank of Baroda, Dighi Branch खाते क्रमांक 12490100004780, आयएफएससी क्र. BARB0DIGHIX मध्ये जमा करण्यात यावी.

३. रक्कम मिळाल्याबाबतचे ट्रान्झेक्शन सर्टिफिकेट व शपथपत्र अर्जदाराने तपासी अंमलदारास सादर करावे. तसेच ठाणे अंमलदार, दिघी पोलीस स्टेशन, सायबर यांना असे निर्देशित करण्यात येते की, वर उल्लेखित मुद्देमाल अर्जदार यांना सुपूर्द करतानाचा पंचनाम्याची प्रत दोषारोपपत्रासोबत दाखल करण्यात यावी.
४. अर्जात नमूद असलेल्या बँकांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करावे.

दिनांक:- ०२/०७/२०२६

(एल. व्ही. श्रीखंडे)
न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग,
न्यायालय क्र. ३, खडकी, पुणे.

CERTIFICATE

I affirm that the contents of this P.D.F. file order are same word to word, as per the original Order.

Name of the Stenographer	: S. S. Gupte (Grade- III)
Name of the Court	: Shri. L. V. Shrikhande, J.M.F.C. Court No. 3, Khadki, Pune
Date	: 02.07.2026
Order signed by the Presiding officer on	: 02.07.2026
Order uploaded on	: 02.07.2026